

डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण
दिनानिमित्ताने स्थानिक सुट्टी जाहीर
करणेबाबत...

महाराष्ट्र शासन
सामान्य प्रशासन विभाग
शासन परिपत्रक क्रमांक: स्थानिसु-१३२४/प्र.क्र. ३२/जपुक (२९)
मंत्रालय, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगरु चौक,
मुंबई- ४०० ०३२.
दिनांक: ०४ डिसेंबर, २०२४

शासन परिपत्रक:

शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग क्र. सार्वसु-११९६/प्र.क्र.५/९६/२९, दिनांक १८ सप्टेंबर, १९९६ अन्वये मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील शासकीय /निमशासकीय कार्यालयांना प्रतिवर्षी “अनंत चतुर्दशी” या दिवशी आणि सन २००७ पासून गोपाळकाला (दहीहंडी) निमित्ताने मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यांसाठी स्थानिक सुट्टी (Local Holiday) जाहीर करण्यात आली आहे. आता सन २०२४ मध्ये मुंबई व मुंबई उपनगर जिल्ह्यातील सर्व शासकीय / निमशासकीय कार्यालयांना याद्वारे खालीलप्रमाणे तिसरी स्थानिक सुट्टी (Local Holiday) जाहीर करण्यात येत आहे.

अ.क्र.	सुट्टीचा दिवस	इंग्रजी तारीख	भारतीय सौर दिनांक	वार
१	डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन	०६ डिसेंबर, २०२४	१५ मार्गशीर्ष शके १९४६	शुक्रवार

- हे आदेश मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील राज्य शासकीय/निमशासकीय कार्यालयांना लागू राहतील.
- वरील स्थानिक सुट्टी शासन निर्णय क्रमांक पी अँड एस.नंबर पी-१३/११/बी, दिनांक ५ नोव्हेंबर, १९५८ मधील तरतूदीनुसार जाहीर करण्यात येत आहे .
- सदर परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२४१२०४१११८२६७३०७ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(सचिन र. कावळे)

अवर सचिव, सामान्य प्रशासन विभाग

प्रत,

१. मा.राज्यपाल यांचे प्रधान सचिव,
२. मा.राज्यपाल यांचे परिवार प्रबंधक,
३. मा.सभापती/ मा.अध्यक्ष, महाराष्ट्र विधान परिषद/ विधानसभा यांचे सचिव
४. मा.उप सभापती/ मा.उपाध्यक्ष, महाराष्ट्र विधान परिषद/ विधानसभा यांचे खाजगी सचिव
५. मा.मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव, मंत्रालय, मुंबई
६. मा.उप मुख्यमंत्री यांचे सचिव, मंत्रालय, मुंबई
७. सर्व मा. मंत्री/मा.राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव/स्वीय सहायक,
८. मा. विरोधी पक्ष नेता, महाराष्ट्र विधान परिषद/ विधानसभा यांचे स्वीय सहाय्यक,
९. मुख्य सचिव, सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२,
१०. अपर मुख्य सचिव/ प्रधान सचिव/ सचिव, सर्व मंत्रालयीन विभाग, मंत्रालय, मुंबई,
११. सर्व मंत्रालयीन विभाग (आस्थापना शाखा), मंत्रालय, मुंबई,
- * १२. महाप्रबंधक, उच्च न्यायालय, मुंबई,
- * १३. प्रबंधक, अपील शाखा, उच्च न्यायालय, मुंबई
१४. मुख्य आयुक्त, राज्य माहिती आयोग, मुंबई
१५. मुख्य आयुक्त, लोक सेवा हक्क आयोग, मुंबई

- * १६. सचिव, राज्य निवडणूक आयोग, नवीन प्रशासन भवन, १ ला मजला, मादाम कामा रोड, मुंबई
- * १७. सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई.
- * १८. प्रधान सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई
- * १९. प्रबंधक, लोक आयुक्त व उप लोक आयुक्त यांचे कार्यालय, मुंबई,
२०. विभागीय आयुक्त, कोकणभवन, नवी मुंबई,
२१. जिल्हाधिकारी, मुंबई शहर, मुंबई उपनगर,
२२. मंत्रालयाच्या निरनिराळ्या विभागांखालील मुंबई शहर/ मुंबई उपनगर जिल्ह्यातील सर्व विभाग/ कार्यालय प्रमुख,
२३. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई,
२४. निवासी लेखापरीक्षा अधिकारी, मुंबई,
- * २५. महासंचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२
(त्यांना विनंती करण्यात येते की, त्यांनी आवश्यक ते प्रसिध्दीपत्रक निर्गमित करावे, तसेच आकाशवाणी व दूरदर्शनद्वारे प्रसिध्दी द्यावी)
- २६. अध्यक्ष, अनु.जाती/ जमाती/ विजा-भज/ इ.मा.व./ वि.मा.प्र. शासकीय-निमशासकीय अधिकारी-कर्मचारी संघटना, मंत्रालय, मुंबई.
- २७. निवड नस्ती / सामान्य प्रशासन विभाग-२९
- * पत्राद्वारे